

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर यांचे कार्यालय
(नगरपालिका शाखा)

पार्श्वनाथ बिल्डींग, बिडको नाका, ता-पालघर
जिल्हा-पालघर पिन कोड-४०१ ४०४

दुरध्वनी क्रमांक ०२५ २५-२५ ३१११
Email ID: npshakhapalghar@gmail.com

क्र./न.प्रशासन/क-१/टे-१/न.प. निवडणूक/कावि- २२३/१७

दि.२४ /०७/२०१७.

- प्रसिद्धी पत्रक -

(मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्र.रानिआ/नप-२०१७/प्र.क्र.११/का-०६ दिनांक-१३/०६/२०१७ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १०(१) अन्वये)

पालघर जिल्हयातील डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील बहुसदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुर्नरचनेसाठी स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा धरून) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेले प्रभाग दर्शविणारा मा. जिल्हाधिकारी पालघर यांच्या स्वाक्षरीचा आदेशाचा मसुदा क्रमांक क्र./न.प्रशासन/क-१/टे-१/न.प. निवडणूक/कावि- २२३/१७ दिनांक २४/०७/२०१७ ची प्रत दिनांक २४/०७/२०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या palghar.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच डहाणू नगरपरिषद कार्यालयात नगरपरिषद क्षेत्रातील लोकांच्या माहितीसाठी कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आलेली आहे.

उक्त आदेशाच्या मसुद्यात कोणाची हरकत व सूचना असल्यास त्या संबंधितांचे सकारण लेखी निवेदन जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे दिनांक २४/०७/२०१७ ते ३१/०७/२०१७ या कालावधीत कार्यालयीन वेळेत समक्ष उपस्थित राहून सादर करावेत. उपरोक्त तारखेनंतर संबंधित ठिकाणी प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. मा. राज्य निवडणूक आयोगाच्या उपरोक्त दिनांक १३/०६/२०१७ च्या आदेशानुसार प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

स्वाक्षरीत/-
(डॉ. प्रशांत नारनवरे)
जिल्हाधिकारी पालघर

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर यांचे कार्यालय (नगरपालिका शाखा)

पार्श्वनाथ बिल्डींग, बिडको नाका, ता-पालघर
जिल्हा-पालघर पिन कोड-४०१ ४०४

दुरध्वनी क्रमांक ०२५ २५-२५ ३१११
Email ID: npshakhpalghar@gmail.com

क्र./न.प्रशासन/क-१/टे-१/न.प. निवडणूक/कावि-२२३/१७

दि. २४/०७/२०१७

- सूचना -

(मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र.रानिआ/नप-२०१७/प्र.क्र.११/ का-०६ दिनांक-१३/०६/२०१७ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १०(१) अन्वये)

इहाणू नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक -२०१७ करिता बहुसदस्यीय पध्दतीने प्रभागांची पुनर्रचना स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा धरून) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेले प्रभाग दर्शविणा-या क्र./न.प्रशासन/क-१/टे-१/न.प. निवडणूक/कावि- २२३/१७ दिनांक २४/०७/२०१७ च्या जिल्हाधिकारी, पालघर यांच्या आदेशाच्या मसुदयाची प्रत खालील दर्शविलेल्या ठिकाणी इहाणू नगरपरिषद क्षेत्रातील लोकांच्या माहितीसाठी खुली ठेवण्यात आलेली आहे.

१. जिल्हाधिकारी पालघर यांचे palghar.nic.in या संकेतस्थळावर
२. इहाणू नगरपरिषद कार्यालयातील सूचना फलक
३. तहसिलदार कार्यालय इहाणू सूचना फलक
४. पंचायत समिती कार्यालय इहाणू सूचना फलक

मा. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक १३/०६/२०१७ च्या आदेशानुसार प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणेचे अधिकार जिल्हाधिकारी, पालघर यांना आहेत. उक्त आदेशाच्या मसुदयास कोणाची हरकत असल्यास संबंधितांनी सकारण लेखी निवेदने जिल्हाधिकारी पालघर यांचेकडे दिनांक २४/०७/२०१७ ते ३१/०७/२०१७ या कालावधीत कार्यालयीन वेळेत समक्ष उपस्थित राहून सादर करावेत. उपरोक्त तारखेनंतर संबंधित ठिकाणी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

स्वाक्षरीत/-

(डॉ. प्रशांत नारनवरे)
जिल्हाधिकारी पालघर